

निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा

अतिरिक्त असलेल्या सर्व शासकीय भांडार वस्तु, वाहने

हृत्यादीची जाहीर लिलावाने विक्री करण्याची व्यवस्था.

### महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,

शासन निर्णय क्र. जेर्हपी-१०२६/सीआर-३५८८/२६,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दि. २२ नोव्हेंबर २०००

- थांगा - १. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. डीएफपी-१०६६/१२११५/७, दि. २८/८/१९६२  
 २. शासन झापन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. जेर्हपी १०९०/सीआर ४५१८/२६,  
 दि. २३/११/९०.  
 ३. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. डीएफपी-१०९६/प्र.४/विनियम, दि. १८/६/१९९१  
 ४. शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. जेर्हपी-१०९३/प्र.क्र.३५१०/२६  
 दि. २९/६/१९९३

प्रस्तावना - जुन्या निरुपयोगी यंक्सामुळी, दुरुस्ती न होण्याजोग्या भांडार वस्तु, वाहने, यंत्रसामुळी यांची अपसेट प्राईज (हाताची किंमत). ठरवून त्यांचा लिलाव केल्यास त्याच्यापासून काही प्रभाणात उत्पन्न मिळते व त्याच्या उपयोग त्याच्या अदली नवीन वाहने, यंत्रसामुळी घेण्यासाठी होतो. तसेच या जुन्या अडगालीच्या वस्तू जाऊन परिसर स्थान ठेवते. निरुपयोगी, उपयोगात नसलेल्या किंवा गरजेपेक्षा अधिक असलेल्या भांडार वस्तूंचे निलोखन करणे व त्यांची विक्री करणे याबाबताच्या सूचना संदर्भ क्र. १ येथील परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. या वस्तूंची लिलावाने विक्री करतांना अशा विक्रीकरिता एक समान कार्यपद्धती असावी, या उद्देशाने वित्त विभागाने संदर्भ क्र. ३ येथील परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वी या विभागाने संदर्भ क्र. २ येथील शासन झापनाक्कारे जिल्हा परिषदासाठी मैसरस शाकर रामध्र अंड ब्रदर्स या संस्थेची शासकीय लिलावदार म्हणून नियुक्ती केली होती. परत वित्त विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील परिपत्रकांतील सूचनानुसार अशाप्रकारे लिलावदाराची नियुक्ती जाहीर निविदा यांच्याकूल केवळ यांन पर्याप्ताची कारणे आवश्यक असल्याने संदर्भ नियुक्ती संदर्भ क्र. ४ येथील शासन झापनाक्कारे रद्द यावदार आली. एफानंतर अधिकृत लिलावदारांची नियुक्ती कराऱ्यांत आलोली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांकडील सर्व निरुपयोगी साहित्याची विक्री कराऱ्याकारे करण्यात यावी, याबाबत निर्णय घेण्याची जाख शासनाच्या विधाराधीन होती.

शासन निर्णय - या प्रकरणी सर्व बाबीचा विधार करून शासनाने असा निर्णय घेतला आहे की जिल्हा परिषदाकडील निरुपयोगी उरलेल्या सर्व साहित्यांची विक्री व्यापक प्रभाणात प्रसिद्धी देऊन जाहीर लिलावाक्कारे करण्यात यावी. अशाप्रकारे जाहीर लिलावाक्कारे कराऱ्याच्या सर्व साहित्याच्या विक्रीसाठी खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे -

१.	मुळ्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद	अधिकारी
२.	अतिरिक्त मुळ्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद	संदर्भ
३.	मुळ्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद	संदर्भ
४.	कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद	संदर्भ
५.	उप अभियंता (यांत्रिकी), जिल्हा परिषद	संदर्भ

१. उपरोक्त समितीने लिलावाढी कार्यवाही करताना खालील मार्गदर्शक निर्देशांचे पालन करावे -  
निरुपयोगी साहित्य ठरविण्यासाठी तांत्रिक अधिका-यांचा सल्ला च्याका व विहित कार्यपद्धती  
अवलंबावी.
२. लिलावात विक्री करावयाच्या निरुपयोगी साहित्याची अपसेट क्षेत्र संदर्भ क्र. २ येथील शासन  
निर्णयामधील मार्गदर्शक तत्वानुसार ठरविण्यात यावी.
३. वरील संदर्भ ३ येथील शासन परिपत्रक क्र. डीएफपी-१०११/प्र.४/विनियम, दि. १८/६/१९११ मध्ये  
नमूद केल्यानुसार लिलावाढारे विक्री करावयाच्या वस्तूचे एकूण अपेक्षित मूल्य रु ५,००० पेक्षा  
जास्त नसेल, तर ज्या जिल्ह्यामध्ये लिलाव करावयाचा आहे त्या जिल्ह्यात घांगला खप असणा-या  
एका मराठी वृत्तपत्रात लिलावाढी जाहिरात प्रसिद्ध करावी. त्यापेक्षा अधिक मूल्य असेल, तेळा  
राज्य पातळीवर घांगला खप असणा-या एका इमारी व एका मराठी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात  
यावी.
४. निरुपयोगी साहित्याची लिलावाढारे विक्री करण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण माहिती लिलावात भाग  
घेणा-यांना देण्यात यावी.
५. इच्छुक बोलिदारांना लिलावात काढलेले साहित्य व बोहने लिलावापूर्वी ८ दिवस आधीपासून  
पहावयास मिळलील असे पहावे. बोलिदारांनी मालाची तथासणी केली आहे असे गृहीत धरण्यात  
येकान नंतर भालाच्या कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही अशा तपांना स्पष्ट सूचना देण्यात  
याच्यात.
६. लिलावात बोली बोलण्यापूर्वी रु. २०००/- यो अनामत रक्कम जमा करावी. त्याशिवाय बोलीमध्ये  
भाग घेता येणार नाही.
७. लिलावात ठिकाणी वरील समितीचा लिलावाच्या संदर्भात अलिम निर्णय राहील.
८. सर्वाधिक बोली बोलण्याच्या बोलीदाराला लिलाव अधिका-याकडे यशस्वी बोलीच्या २५% रक्कम  
इसारा रक्कम किंवा पूर्ण रक्कम रोखीने त्वारित भरावी लागेल, ती न भरल्यास अनामत रक्कम जप्त  
करण्यात येईल व सादर बोली रद्द करण्यात यावी व मालाचा पुन्हा लिलाव करण्यात यावा.
९. लिलाव कोर्ट्यानंतर ये लिलाव कायम कोर्ट्याबद्दल बोलीदारास कल्पविण्यात झाल्यापासून १०  
दिवसांचे आत त्याने उर्वरित रक्कमेद्या भरुणा-करावे बाबत अधिक आहे. उर्वरित रक्कम उरवून  
दिलेल्या १० दिवसांच्या मूल्यात त भरल्यास १३.६५ रुपाने झाल अरक्कमरण्यात यावे. (छ्याज  
प्रतिदिने परिणामीत करावयाचे आहे.) ही नूसत देखील १५ दिवसांचीय ठेवण्यात यावी. तद्वानंतरही  
उर्वरित रक्कम न भरल्यास अनामत रक्कम व इसाच्याची रक्कम नप्त करण्यात यावी व विक्री  
रद्द करण्यात यावी.

१०. बोलीदाराने पूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर संबंधित साहित्य जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेतून १५ दिवसांच्या आत कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत ताब्यात घ्यावे. तदूनंतर प्रतिदिन रु.१००/- (रुपये शांभर फक्त) वँड आकारण्यात यावा. २० दिवसांच्या आत माल ताब्यात न घेतल्यास समितीला लिलाव रह राखण्याचा अधिकार राहील व संबंधित लिलाव खरेदीदारांची अनामत रक्कम व १० दिवसांची दंडाढी रक्कम वसूल करून उर्वरित रक्कम देण्यात यावी.
११. लिलाव खरेदीदाराने माल ताब्यात घेताना जिल्हा परिषदेच्या इमारतीचे / मालमत्तेचे नुकसान झाल्यास लिलाव खरेदीदाराला झालेल्या नुकसानीबाबत जबाबदार ठरण्यात यावे.
१२. यशस्वी बोलीदाराला विकल्प घेतलेल्या साहित्याच्या खरेदीच्या रकमेवर नियमानुसार विक्रीकर व इतर सर्व प्रकारचे कर व शुल्क भरणे आवश्यक राहील. कोणतीही सूट मळण्याचे प्रमाणपत्र लिलाव खरेदीदाराला मिळणार नाही.
१३. यशस्वी बोलीदाराकडून २५ टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर पूर्ण रक्कम भरेपर्यंत लिलावाच्या साहित्याची जागाकारारी बोलीदाराची राहील व त्यास जिल्हा परिषद जागाकारार राहणार नाही.
१४. कोणत्याही बोलीदाराची बोली कारणाशिवाय स्वीकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अधिकार उपरोक्त समितीस असतील.
१५. एकदा जाहीर केलेल्या मालाथा / साहीत्याचा लिलाव कोणतोही कारण न देता वेळेवर स्पष्टगित राखण्याचा अधिकार डपरोक्त समितीस असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सुनील घाटेल  
(सुनील घाटेल)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

महाराष्ट्राचे राज्यपाल

मा. मुख्यमंत्री यांचे सचिव

मा. वंशी, प्राप्त विकास यांचे सचिव

मा. राज्यमंत्री, प्राप्त विकास यांचे मंत्री

महालोखापाल (लोखा व अनुशेयता)-१, महाराष्ट्र मुंबई

महालोखापाल (लोखा व अनुशेयता)-२, महाराष्ट्र नागपूर

महालोखापाल (लोखापरीक्षा)-३, महाराष्ट्र मुंबई

महालोखापाल (लोखापरीक्षा)-२ महाराष्ट्र नागपूर

मंत्रालयातील यशस्वी विभाग

सर्व विभागीय आयुक्त

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व मुख्य ज्ञानावृत्त अधिकारी, जिल्हा परिषद

निवृत्त ज्ञानावृत्त काऱ्यकारी